

शासन सेवा प्रवेशाची वयोमर्यादा एक वर्षाने वाढवावी- आ. सुधीर मुनगंटीवार

=====

कोविड-१९ च्या जागतीक महामारीचा सामना आपण गेली सहा महिने करित आहोत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य तसेच जिल्हा स्तरावरील कोणतीही शासकीय पद भरती करू नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील बेरोजगारांवर अन्याय होवु नये, त्यांचे भवितव्य धोक्यात येवु नये या दृष्टीने शासन सेवा प्रवेशाची वयोमर्यादा एक वर्षाने वाढवावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

या मागणी संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव यांना ई-मेल द्वारे निवेदने पाठविली आहेत. कोविड-१९ चा सामना करताना राज्याची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणावरून राज्यस्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील शासकीय पद भरती करण्यात येवु नये असा शासन निर्णय वित्त विभागाने निर्गमित केला आहे. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यांना यावर्षी पद भरती प्रक्रियेत सामिल होता येणार नसल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यावर्षी पद भरती झाली असती तर काही उमेदवारांची निवड निश्चितपणे झाली असती व त्यांना शासकीय सेवेची संधी मिळाली असती. अशा पध्दतीने बेरोजगारांचे आयुष्यभराचे नुकसान होवु नये, त्यांचे भवितव्य धोक्यात येवु नये या दृष्टीने शासकीय सेवेसाठीची वयोमर्यादा एक वर्षाने वाढविण्याची आवश्यकता आहे.

दि. २५ एप्रिल २०१६ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध मंत्रालयीन विभागांनी तसेच विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवड समित्या, विभाग स्तरावरील निवड समित्या व जिल्हास्तरीय निवड समित्या यांच्या मार्फत घेण्यात येणा-या विविध पदांसाठीच्या स्पर्धा परिक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे करण्यात आली आहे. आता कोरोना काळात एक वर्ष पुर्णपणे वाया गेल्यामुळे ही वयोमर्यादा खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक वर्षाकरीता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.